

शासनाच्या सेवेतील इंग्रजी लिपिक-टंकलेखक,  
इंग्रजी टंकलेखक तसेच इंग्रजी लघुलेखकांना  
एतदर्थ मंडळामार्फत घेण्यात येणारी मराठी  
टंकलेखन परीक्षा सन २०१२ नंतर पुढे सुरु  
ठेवण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०१२/प्र.क्र.१५९/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १७ एप्रिल, २०१४

#### वाचा -

- १) शासन अधिसूचना क्रमांक :- सामान्य प्रशासन विभाग, टंलेप्र-१०८१/सीआर-३४४/२०-ब,  
दि.६.५.१९९१,
- २) शासन परिपत्रक क्रमांक :- सामान्य प्रशासन विभाग, संकिर्ण-१००८/१०५३/प्र.क्र.१३३/०८/२०-  
ब, दि.४.२.२००९,
- ३) शासन परिपत्रक क्रमांक :- सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण-१००८/१०५३/प्र.क्र.१३३/०८/२०-  
ब, दि.२०.६.२००९.

#### प्रस्तावना -

सामान्य प्रशासन विभागाच्या दि.६.५.१९९१ च्या अधिसूचनेन्वये इंग्रजी लघुलेखन/टंकलेखनाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एतदर्थ मंडळाची ८० शब्द प्रति मिनिट गतीची मराठी लघुलेखन तसेच ३० शब्द प्रति मिनिट गतीची मराठी टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. सदर परीक्षा मराठी टंकलेखन यंत्रावर घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन संदर्भ क्र.२ येथील दि.४.२.२००९ च्या परिपत्रकान्वये मराठी टंकलेखन परीक्षा पूर्णपणे संगणकावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सा.प्र.वि.च्या संदर्भ क्र.३ येथील दि.२०.६.२००९ च्या शासन निर्णयान्वये या परीक्षा सन २०१२ नंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि सदर परीक्षा यापुढेही चालू ठेवण्याची गरज लक्षात घेता या परीक्षा सन २०१२ नंतरही पुढे चालू ठेवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

## शासन निर्णय -

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ मधील तरतूदीनुसार वर्जित प्रयोजने वगळता सर्व कामकाज मराठीतून करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांप्रमाणेच शासनाच्या अंगीकृत व्यवसायांनी देखील वर्जित प्रयोजने वगळता मराठीतून कामकाज करण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. शासन व्यवहारात १०० टक्के मराठीचा वापर करण्याचे शासनाचे धोरण असल्याने सा.प्र.वि.च्या क्र.३ येथील दि.२०.६.२००९ च्या शासन निर्णयान्वये एतदर्थ मंडळाच्या मराठी टंकलेखन परीक्षा सन २०१२ नंतर बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.टंलेप्र-१०८१/सीआर-३४४/२०ब, दि.६.५.१९९१ अन्वये शासकीय सेवेतील लिपिक टंकलेखक, इंग्रजी टंकलेखक/लघुलेखक यांना अनिवार्य करण्यात आलेली एतदर्थ मंडळाची मराठी टंकलेखन परीक्षा यापूर्वी नोव्हेंबर २०१२ मध्ये घेण्यात आली असल्यामुळे दि.१.१२.२०१२ पासून सदर शासन निर्णयानुसार पुढील टंकलेखन परीक्षा आयोजित करेपर्यंतचा कालावधी हा वेतनवाढ रोखण्यासाठी गणण्यात येऊ नये.

सा.प्र.वि.च्या संदर्भ क्र.१ येथील दि.६.५.१९९१ च्या अधिसूचनेमधील इतर सर्व तरतूदी यापुढेही कायम राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०५१५१४३७३७८२३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

ललिता शि.देठे

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई

४. मा. राज्यमंत्री, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक
५. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
६. सर्व सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ(विधानपरिषद/विधानसभा), मुंबई
७. सर्व अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
८. प्रबंधक, मुळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने)
९. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने)
१०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
११. सर्व विभागीय आयुक्त
१२. सर्व जिल्हाधिकारी
१३. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१४. महालेखापाल, महाराष्ट्र- १ व २, मुंबई व नागपूर
१५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१६. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
१७. सर्व मंत्रालयीन विभाग,
१८. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, महानगरपालिका मार्ग, पोस्ट बॉक्स- १९६७, मुंबई ४०० ००१ (आपल्या अधिनस्थ असलेल्या सर्व जिल्ह्यातील संस्थांना संगणक कक्ष उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्याकरिता प्रत)
१९. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२०. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, रविंद्र नाट्य मंदीर, मुंबई,
२१. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रविंद्र नाट्य मंदीर, मुंबई
२२. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, धोबी तलाव, मुंबई,
२३. अवर सचिव, सा.प्र.वि.कार्यासन १२/१४/१४-अ, मंत्रालय, मुंबई,
२४. निवड नस्ती

( सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांनी आपापल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणावेत.)